



आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय.



राज्य उत्पादन शुल्क भवन, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०० ००१.
क्रमांक : इएसटी ११२२२/पदभरती २०२२/३२/२-अ -३. मुंबई दि.१२ जून, २०२४.

जाहिरात प्रसिध्दीपत्रक

महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारितील राज्य उत्पादन शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गातील आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने मे. टीसीएस यांच्याद्वारे घेण्यात आलेली आहे. सदर परीक्षा दिनांक ०८ जानेवारी, २०२४ ते १४ जानेवारी, २०२४ या कालावधीत घेण्यात आली आहे.

चपराशी व जवान या पदांची परीक्षा अनुक्रमे एक व चार दिवसात विविध सत्रात घेण्यात आलेली आहे. सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे काठीण्य पातळीमध्ये समानता राहावी म्हणून गुणांचे समानीकरण (Normalization) करणे आवश्यक असते. या दोन्ही पदांसाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे, त्यांना नियमित व समानीकरण (Normalization)- Mean Standard Deviation Method या पध्दतीने मिळालेले गुण या विभागाच्या वेबसाईट वर प्रसिध्द करण्यात आलेले होते. मीन स्टॅन्डर्ड डेव्हिएशन मेथड (Mean Standard Deviation Method) बाबतची सविस्तर माहिती फॉर्म्युला सह या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान तसेच जवान-नि-वाहनचालक गट-क प्रवर्गातील आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी या विभागाचे संकेतस्थळ <https://stateexcise.maharashtra.gov.in> वर दि. १४ जून, २०२४ रोजी दु. १२.३० नंतर पाहण्यास उपलब्ध होईल.

तरी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे चपराशी व जवान पदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अवगत करण्यात येते की, त्यांची लेखी परीक्षा एका पेक्षा जास्त सत्रात घेण्यात आली असल्यामुळे मीन स्टॅन्डर्ड डेव्हिएशन मेथड (Mean Standard Deviation Method) या पध्दतीचा अवलंब करून गुणांचे समानीकरणांती (Normalization) त्यांची निवड गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रियेसाठी केली जाणार आहे.

जवान व जवान-नि-वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची पुढील मैदानी चाचणी जून, २०२४ अखेर अथवा जुलै, २०२४ मध्ये घेण्यात येईल. तसेच लेखी परीक्षेत निवड झालेल्या लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक संवर्गातील उमेदवारांची लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी घेतली जाईल. त्याबाबत ठिकाण, तारीख व वेळ यथावकाश या विभागाचे संकेतस्थळावर तसेच पात्र उमेदवारांना त्यांचे ई मेल अथवा मोबाईलवर संदेश पाठवून कळविण्यात येईल.

आयुक्त,
राज्य उत्पादन शुल्क,
महाराष्ट्र राज्य, मुंबई.

डीजीआयपीआर/२०२४-२०२५/क्र.५/C-१७९

Normalization of Marks

➤ About Normalization: -

Normalization means adjusting values measured on different scales to a notionally common scale.

➤ Need for Normalization in Exam: -

Exam pertaining for a particular post/course could be spread across multiple shifts which will have different question paper for each shift. The normalization is to be done by considering the difficulty level of each set, since the questions may be different in different sets and difficulty level of a particular set may be different from other sets.

Hence the normalization of scores needs to be carried out for all the candidates who had written the exam, across shifts for the same post/course.

Mean Standard Deviation Method

$$\hat{M}_{ij} = \frac{\bar{M}_t^g - M_q^g}{\bar{M}_{ti} - M_{iq}} (M_{ij} - M_{iq}) + M_q^{gm}$$

Where:

\hat{M}_{ij} = Normalized marks of j^{th} candidate in the i^{th} shift.

\bar{M}_t^g = is the average marks of the top 0.1% of the candidates considering all shifts (number of candidates will be rounded-up).

M_q^g = is the sum of mean and standard deviation marks of the candidates in the examination considering all shifts.

\bar{M}_{ti} = is the average marks of the top 0.1% of the candidates in the i^{th} shift (number of candidates will be rounded-up).

M_{iq} = is the sum of mean marks and standard deviation of the i^{th} shift.

M_{ij} = is the actual marks obtained by the j^{th} candidate in i^{th} shift.

M_q^{gm} = is the sum of mean marks of candidates in the shift having maximum mean and standard deviation of marks of candidates in the examination considering all shifts.

Calculation of marks will be done up to 5 decimal places.